

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नव्या कार्यालय व लोकोचे अनावरण.

अलिबाग प्रतिनिधी राजेश बाप्टे:-
क्रीडा प्रतिनिधी-महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या नव्या कार्यालयाचे व लोकोचे अनावरण काल पुणे येथील मोदीबाग येथे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष माजी केंद्रिय मंत्री शरद पवार

अनिरुद्ध पाटील यांच्या सह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या २१ जिल्ह्यांचे व विविध क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमा प्रसंगी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी एमसीए अध्यक्ष रोहितदादा पवार यांची भेट घेउन त्यांना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कामाची



साहेब, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहितदादा पवार व अपेक्स बॉडी सदस्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी क्रिकेटर चंदू बोर्डे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्राचे आजी-माजी क्रिकेटपटू तसेच एमसीएचे आजी-माजी पदाधिकारी तसेच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष

माहिती दिली. आपण लवकरच रायगड जिल्हाचा दौरा करणार असून येणाऱ्या क्रिकेट हंगामात एमसीएच्या विविध वयोगटातील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील काही सामने रायगड जिल्हात देण्याचे आश्वासन रोहित पवार यांनी दिले व आरडीसीएला एमसीए कडून सर्वोत्तम मदत करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत अटीतटीचा सामना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार १३ मतांनी जिंकल्या

पाली / बेणसे दि. (धम्मशील सावंत) पाली नगरपंचायतीच्या प्रभाग दहाची नगरसेवक पदाची पोटनिवडणुक रविवारी (ता. ११) झाली. सोमवारी (ता. १२) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जिगिशा ओमकार खोडागळे या १३ मतांनी जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) आमनेसामने होते. दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना झाला. भाजपच्या अयोध्या सुशील शिंदे यांचा अवघ्या १३ मतांनी पराभव झाला.

अयोध्या सुशील शिंदे १५६ मते जिंकली. आणि नोटा ३ पडले.

कामानिमित्त इतर तालुक्यात व जिल्ह्यामध्ये गेलेल्या नागरिकांनी

नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात लढले. भाजप व



एकूण ३२८ मतदान झाले. त्यामध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) जिगिशा ओंकार खोडागळे यांना १६९ मते मिळाली तर, भाजपच्या

निकालानंतर पाली तहसील कार्यालयाबाहेर व पालीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाके फोडून जल्लोष केला. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका यांनी नातेवाईक व पदाधिकाऱ्यांसह श्री. बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.

या निवडणुकीत स्थलांतरित मतदारांनी महत्वाची भूमिका बजावली. नोकर, व्यवसाय व

यावेळी मतदानासाठी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरली. तर काही स्थलांतरित मतदार पोहचू शकले नाहीत, त्यांचा फटका ही उमेदवारांना बसला. भाजप व शिवसेना (शिंदे गट) हे मित्र पक्ष असणारे दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले होते. केंद्र व राज्यात एकत्रित सत्तेत असतानाही भाजप व शिवसेना (शिंदे गट) मात्र शिवसेनेमध्येच ही दुर्गती लढत झाली. शिवाय शेकापक्षाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटाला छुपे सहकार्य केले गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेकापचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत. इमात्र असे असले तरी पक्षापेक्षा स्थानिक पातळीवर वेगळी गणिते पाहायला मिळतात असे बोलले जात आहे.

मा.श्री.टी.के.सावंत साहेब यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती

शेनाळे प्रतिनिधी: मंडणगड पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक श्री.टी.के.सावंत साहेब यांना मुंबई शहर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक (पदी पदोन्नती पर बदली मिळाली असून दि. १३/०८/२०२४ मंडणगड पोलीस ठाणे येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी श्री.नितीन गवारे साहेब (पोलीस निरीक्षक मंडणगड), श्री.विशाल जाधव साहेब (गट विकास अधिकारी मंडणगड) श्री. बावटणकर साहेब (वैद्यकीय अधिकारी), श्री.वास्ते साहेब (सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता), श्री.अमरसिंह जाधव

(नायब तहसीलदार)साहेब, श्री.ए.ए. राणे साहेब (प्रशासकीय अधिकारी



नगरपंचायत मंडणगड), श्री.दत्तात्रय भोसले (अध्यक्ष पोलीस पाटील संघ मंडणगड), श्री.नंदलाल शिंदे

(गट शिक्षण अधिकारी मंडणगड), श्री.अमित दगडू बैकर (संस्थापक 'उमेद' फाउंडेशन), मंडणगड पोलीस स्थानकातील सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर व्यक्तींनी श्री.सावंत साहेब यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. श्री.सावंत साहेब यांनी जड अंतःकरणाने सर्वांचे आभार मानत निस्वार्थी वृत्तीने, एकजुटीने, न्यायाने काम करण्याचा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमित बैकर (पोलीस पाटील शेनाळे) यांनी केले.

श्री जी नगर सी विंग मध्ये तिरंगा महोत्सव अतंर्गत हर घर तिरंगा कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी चांदोरे माणगाव नंदकुमार चांदोरकर माणगाव : आपले राष्ट्रध्वज

अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर चालू आहे. हे अभियान प्रत्येक घरोघरी लोकसहभागातून प्रभावीपणे

उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम साजरा केला. सर्वांनी तालासुरात राष्ट्रगीत गावण केले.



हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. त्यामध्ये असलेले तीन रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, शौर्य, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. घरोघरी तिरंगा

राबविले जात आहे. श्री जी नगर सी विंग चिंचवलीवाडी, गोरेगाव-माणगावच्या रहिवाशांनी सोसायटीमध्ये सकाळी ७.३० वाजता मोठ्या

श्री जी नगर सी विंग मध्ये राष्ट्रीय एकात्मता जपत विविध प्रकारचे सांस्कृतिक, पारंपरिक सण-उत्सव नेहमीच साजरे करत जातात. राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने देखील सोसायटीमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हर घर तिरंगा कार्यक्रमांमध्ये सोसायटीचे रहिवासी दिलीप मुद्देबिहाळकर, दिलीप शेट, उत्तम सकपाल, चंद्रकांत भोजने, नंदकुमार चांदोरकर, मुकेश भोस्तेकर, महाडिक, भोकरे, घोसाळकर, पटेल कुटुंब सहभागी झाले होते.

संतोष अबगुल प्रतिष्ठान रक्तदान शिबिरात श्री गणेश दत्ताराम शिगवण यांची रांगोळी विशेष आकर्षण

प्रतिनिधी - जितेंद्र शिंदे दापोली तालुक्यातील मुक्काम आपटी गावातील श्री गणेश दत्ताराम शिगवण यांनी नालासोपारा येथे संतोष अबगुल प्रतिष्ठान रक्तदान शिबिरात हुबेहूब श्री. संतोष अबगुल यांचे रांगोळी चित्र काडून एक विशेष आकर्षण निर्माण केले.



गेली सहा वर्ष रांगोळी काढत असताना यांचे गुरुवर्ष श्री शैलेष पाटील रांगोळी साठी प्रसिद्ध आहेत. जूचंद्र गाव येथील हे रहिवासी खूप स्पर्धन मध्ये भाग घेतला व पारितोषिक मिळवले आहेत. व रत्नागिरी जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. रांगोळी काढणे माझा आवडता छंद आहे आणि मी क्लास नाही केला फक्त बगुन बगुन शिकलो असे शेवटी श्री गणेश दत्ताराम शिगवण यांनी सांगितले.

शिवसेना मांडा टिटवाळा विभाग आयोजित भव्य महाराष्ट्राची मंगळागौर स्पर्धा २०२४ मोठ्या उत्साहात

द. सूर्योदय, कल्याण (प्रतिनिधी): मांडा टिटवाळा मंगळागौर स्पर्धा २०२४ चे आयोजक विजय देशेकर, शिवसेना उपशहर प्रमुख यांच्या संकल्पनेने मोठ्या उत्साहात व महिलावर्गाच्या पारंपारीक रंगबेरिंगी वेशभूषेत उधळून संपन्न झाला. ह्या स्पर्धेचे उद्घाटन कल्याण प.चे आमदार श्री.विश्वनाथदादा भोईर व त्यांच्या सौभाग्यवती सौ.वैशालीताई विश्वनाथ भोईर यांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमाला सुरवात झाली ह्या मंगळागौर स्पर्धेत एकूण १५ संघांनी सहभाग नोंदविला होता त्यात टिटवाळा परिसरातील ८ संघ होते व उपनगरातील ७ संघ होते. ह्या स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व महिलांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून रक्षाबंधन भेट म्हणून साडी देण्यात आली. तसेच प्रेक्षक महिलांना देखील १०० च्यावर साड्या, कुकर, कुलर, स्त्रीधन अशे विविध बक्षिसे असल्याने सर्व महिलावर्गाने त्याचा मनमुराद आनंद लुटला ह्यावेळी महिलांनी पारंपारीक कोळी नृत्यावर ठेका देखील धरून दैनंदिन कामकाजातील थकवा दूर

करण्याचा प्रयत्न केला. सदर स्पर्धेला शिवसेना कल्याण महिला संघटक नेत्राताई उगले, मलबारी मॅडम, उपजिल्हा प्रमुख इंदिरा भोईर, पुजाताई लोंढे युवासेना महा.राज्य



कार्यकारीणी, अनघाताई पवार, आशा गायकवाड आदींनी भेट देउन शुभेच्छा दिल्या. शिवसेना मांडा टिटवाळा विभागाच्यावतीने सर्वांना जेवण व चहाची व्यवस्था केली होती सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक नवदुर्गा संघ (दिवा) द्वितीय पारितोषिक नारीशक्ती (ऐरोली) तृतीय पारितोषिक रुचिरा (नवी

मुंबई) यांनी पटकावले ह्यासाठी ४ परीक्षकांनी खूप मेहनत घेउन हि स्पर्धा हारजित ह्या जिद्दिने न खेळता पारंपारीक खेळ म्हणून खेळावे ह्याबाबतीत मार्गदर्शन केले. ह्या स्पर्धेत निवेदक म्हणून प्रसिध्द कलाकार संतोषजी लिंबोरे व अॅड.सागर वाकळे यांनी उत्तम कामगिरी बजावली. झसो.निता विजय देशेकर शिवसेना विभाग संघटक टिटवाळा यांच्या सहकार्याने दुसऱ्या वर्षातील सदर कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या व यशस्वी पार पाडण्यासाठी सौ.कोमल सिंग, सुनिता सकपाळ, सुशमा शर्मा, अक्षदा चौर, योगिता हाटे, सायली गोलांबडे, सपना कोळी, योगिता वालंज, माधुरी चौधरी, सिमा बांदे, मिलन जगदाळे, शाखाप्रमुख अशोक चौर, किरण पाटील, सिध्दांत कसबे, बबलेश पाटील, विनायक गुरव, अनिल विश्वासराव व इतर कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतली.

आंबडवे- लोणद महामार्गाचे बांधकाम मंत्र्याच्या आदेशामुळे कामाला सुरुवात

आंबडवे-लोणद महामार्गाचे बांधकामाच्या तक्रारी भाजपा कार्यालयात आल्यानंतर सदर वस्तुस्थिती मंडणगड तालूका



अध्यक्ष आप्पा मोरे यांनी रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांना सांगितल्यावर लगेच बांधकाम मंत्री आ.ना.रविंद्र चव्हाण साहेब यांच्याशी संपर्क साधून मंजालयात बांधकाम मंत्र्याच्या दालनात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, संबधित बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदाराचे इजिनिअर आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते सदर बैठकीत कामात दिरगाई होत असल्याने त्वरीत संबधित विभागाला आदेश दिला आणि संबधित महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली मंडणग वाशीयांनी बांधकाम मंत्र्याचे आभार व्यक्त केले.

संपादकीय

दुर्घटना

केरळच्या वायनाड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात अशांतता निर्माण झाली आहे. पृथ्वीवर कुठे तरी पूर, भूकंप, त्सुनामी किंवा महामारीच्या उद्रेकाबद्दल आपण दररोज ऐकतो. या नैसर्गिक आपत्तींमुळे केवळ मानवच नाही तर पृथ्वीवरील सर्व सजीवांना जगणे कठीण होत आहे. विकासाच्या नावाखाली मानव आपल्या मूर्खपणामुळे आणि पर्यावरण विषयीच्या असंवेदनशीलतेमुळे आपला जीव धोक्यात घालत आहे, असे म्हणता येईल. आपल्या भावी पिढ्यांना सर्वात गंभीर धोक्याचा सामना करावा लागणार आहे.

वायनाड हा एक डोंगराळ जिल्हा आहे, जो पश्चिम घाटाखाली येतो. २९ जुलै रोजी रात्री उशिरा येथे अनपेक्षितपणे मुसळधार पाऊस झाला, ज्याचे मोजमाप ३४ सें.मी. त्यामुळे पुरामुळे इरुवाझिजीपुझा नदीवर मुंडकाई ते चुरलमळा दरम्यान बांधलेला पूल कोसळून दरड कोसळली. अचानक मोठ्या आवाजाने खडक आणि जमीन बुडू लागली आणि ढिगारा खाली पडू लागला. मुंडकाई, चुरामाला, अट्टामाला आणि नूलपुझा या भागांना त्याचा फटका बसला. घरे, पूल, रस्ते, वाहने वाहून गेली. मोठ्या संख्येने लोक मरण पावले आणि अनेक बेपत्ता आहेत. केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. टी. व्ही. संजीव नकाशाच्या मदतीने स्पष्ट करतात, “या जिल्ह्याला अतिशय संवेदनशील ठिकाण म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. असे असूनही, हे चुरमला शहरापासून ४.५६ किमी आणि मुंडकाई शहरापासून ५.९ किमी अंतरावर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर खाणकाम होत आहे, त्यामुळे या भागातील वनस्पती अतिशय संवेदनशील आहेत. डॉ. टी. व्ही. संजीव पुढे सांगतात, “काही वर्षांपूर्वी केरळ सरकारने बनवलेला नवीन कायदा वृक्षारोपणाचा काही भाग इतर कामांसाठी वापरण्याची परवानगी देतो परिणामी, रबर बागायतदारांचे लक्ष पर्यटन क्षेत्राकडे वाढले. कारण दरवर्षी परदेशी पर्यटकांसह २५ हजार पर्यटक येथे येतात, त्यांना राहण्यासाठी मोठमोठ्या इमारती बांधून ओबडधोबड जमीन देण्यात आली होती.

वायनाडमधील घटत्या जंगलांवरील २०२२ च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, १९५० ते २०१८ दरम्यान जिल्ह्याचे ६२ टक्के हिरवे आच्छादन नाहीसे झाले आहे, तर लागवड क्षेत्रात जवळपास १८०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्मंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार १९५० पर्यंत वायनाडच्या एकूण क्षेत्रफळाच्या ८५ टक्के भाग जंगलाखाली होता. आता हा परिसर रबर लागवडीसाठी ओळखला जातो. रबराच्या झाडांमुळे भूस्खलनाची तीव्रता वाढली, जी लागवडपूर्व काळातील घनदाट जंगल क्षेत्राच्या तुलनेत माती धरून ठेवण्यासाठी कमी प्रभावी आहेत. संवेदनशील भागात अविचारी बांधकामे देशभरात, विशेषतः डोंगराळ आणि डोंगराळ भागात अशा आपत्तींना आमंत्रण देत आहेत. तज्ज्ञांनी ठळकपणे सांगितले आहे की, केरळमधील रस्ते आणि कल्हर्टच्या विस्तृत बांधकामाने सध्याच्या पावसाचे स्वरूप आणि तीव्रता विचारात घेतलेली नाही, परंतु जुन्या आकडेवारीवर अवलंबून आहे. फ्लॅश पूर टाळण्यासाठी बांधकामामध्ये नवीन जोखीम घटकांचा विचार करणे आवश्यक आहे, कारण अनेक संरचना नदीच्या प्रवाहाला सामावून घेण्यास अपयशी ठरतात, ज्यामुळे लक्षणीय विनाश होतो. अवैज्ञानिक बांधकाम पद्धती हे सध्याच्या विनाशाचे प्रमुख कारण आहे.

इसोचे माजी प्रमुख डॉ. के कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील इसोच्या उच्चस्तरीय कार्यगटाने आपल्या एका अहवालात देशातील ३१ जिल्हे भूस्खलनामुळे सर्वाधिक प्रभावित झाल्याचे घोषित केले होते. त्यात वायनाडचेही नाव होते. पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील पश्चिम घाट इकोलॉजी एक्स्पर्ट पॅनलने ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले होते. मात्र राज्य सरकारने माधव गाडगीळ पॅनलच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. वायनाड हे एकेकाळी हिरव्यागार पश्चिम घाटातील एक रमणीय हिल स्टेशन होते, जे त्याच्या विस्तीर्ण चहाच्या मळ्यांसाठी ओळखले जाते. बाहेरून येणाऱ्यांचे नेहमीच लोकांच्या जिवाळ्याने आणि उत्साहाने स्वागत होत असे. वायनाड हे काबिनी आणि चालियार सारख्या नद्यांचे मूळ ठिकाण आहे. घनदाट जंगले आणि पर्वत हे या जिल्ह्याचे सौंदर्य होते. हे विविध जैविक अभयारण्ये, वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचेही घर होते.सुमारे २२ हजार लोकसंख्या असलेली ४ गावे अवघ्या ४ तासांत भूस्खलनाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. घरे ढिगाराखाली

महाराष्ट्रातील अहिल्याभवन संपूर्ण देशात आदर्श ठरेल - कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, १२ ऑगस्ट: कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्या भवन’ मानखुर्द येथे उभारले जाणार असल्याची घोषणा आज केली. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून अहिल्या भवन उभारण्यात येणार असून, त्यासाठी ४७ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच ३५,५०० स्केअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणार आहे. या अहिल्या भवनामध्ये मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.

चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने चेंबूर येथील फाईन आर्ट्स सोसायटी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत घोषणा केली.

पत्रकारांशी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “आज भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन उभारले जाणार आहे. महिला आणि बालकांच्या

विकासासाठी शासनाची कटिबद्धता दर्शवणारे हे भवन फक्त राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श ठरेल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे. त्यांची शिकवण जपण्यासाठी, त्यांच्या कार्याला आदरांजली



देण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे कार्य केले जाईल हा विश्वास आहे. “ झड्डयेथे संकटात अडकलेल्या, हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक व कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन

केंद्रांच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या इमारतीत कार्यरत होईल. याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच महिलांना विविध कायदे, योजना व विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी २०० व्यक्तींची क्षमता असलेले अद्ययावत ऑडिटोरियम या संकुलात उभे राहणार आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत हक्काचे विश्रामगृह या संकुलात उभारण्यात येणार आहे. याशिवाय महिला व बालकांच्या विविध विकासात्मक चळवळीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील या विश्रामगृहाचा लाभ घेता येणार आहे. या अहिल्या भवनाच्या परिसरात मुंबई उपनगर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले खालील कार्यालये असणार आहेत. १. बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांचे एकूण २० कार्यालये या इमारतीत असतील. सद्यस्थितीत यातील बहुतांश कार्यालये मुंबईत भाड्याच्या

इमारतीत आहेत. २. महिला आयोगाचे मुंबई विभागीय कार्यालय ३. बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचे कार्यालय ४. बालकल्याण समिती : मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेता, या जिल्ह्यात २ बालकल्याण समिती कार्यरत आहेत. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या बाबतीत या समितीला निर्णय घेण्याचे न्यायिक अधिकार असतात. त्यांचे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेले दोन स्वतंत्र कार्यालये या इमारतीत असतील. ५. बाल न्याय मंडळ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांच्या वाढत्या गुन्हांमधील समावेशाचे प्रमाण लक्षात घेता या जिल्ह्यात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या दोन बालन्याय मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या इमारतीत या दोन्ही बालन्याय मंडळांसाठी अद्ययावत सुसज्ज असे कार्यालये असतील ६. महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे मुंबई जिल्ह्याचे कार्यालय : बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ यशस्वीपणे राबविणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय या इमारतीत असेल.

१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! सर्वसामान्यांची कामे खोळंबणार

मुंबई : सोमवारी जर तुमचं एखाद्या सरकारी कार्यालयात काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. राज्यातील तब्बल १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे.राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या २९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन प्रमाणे नवीन पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर संप पुकारला आहे.२९ ऑगस्टपासून बेमुदत संपाचा निर्धार

मार्च २०२३ मध्ये राज्य शासनाने १७ लाख सरकारी कर्मचारी-शिक्षक यांच्या ७ दिवसांच्या संपात न भूतो



न भविष्यती उद्रेक अनुभवला आहे. या प्रखर आंदोलनाचा सकारात्मक विचार करून, राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या समन्वय समितीसह दिर्घ चर्चा केली. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी “जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी-शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल” अशी लेखी हमी दिली होती.

त्यानंतर डिसेंबर २०२३ पर्यंत त्याबाबत कोणतीच सकारात्मक प्रगतीशील कार्यवाही दिसून न आल्यामुळे कर्मचारी-शिक्षकांनी पुन्हा १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपाची घोषणा केली. सदर संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह पुन्हा झालेल्या चर्चेनुसार तत्कालीन अर्थसंकल्पिय अधिवेशनात, “सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना” जाहीर केली. परंतु पुन्हा “येरे माझ्या मागल्या” प्रमाणे आजपर्यंत शासनाने कोणत्याही स्वरूपात सुधारित पेन्शन संदर्भातील शासन निर्णय किंवा अधिसूचना अद्याप पारित केलेली नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे साडेआठ लाख संबंधित कर्मचारी-शिक्षक संतप्त झाले आहेत. सुधारित पेन्शनच्या

भविष्यवाबाबत ते चिंतित झाले आहेत. तसेच केंद्रप्रमाणे ग्रॅज्युईटी घ्या, १२ वर्षांनंतर सेवानिवृत्ती वेतन/ अंशराशीकरण पुनर्स्थापना करा, केंद्रप्रमाणे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात/अधिसूचनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरु झालेल्या कर्मचारी/शिक्षकांना १९८२ ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा, सेवानिवृत्तीचे वय ६० करा, विविध संवर्गातील रिक्त असलेली ४० टक्के पदे कायमस्वरूपी नियुक्तीद्वारे भरा, विना अट अनुकंपा तत्वावर नियुक्त्या घ्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, शैक्षणिक विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करा, नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय घ्या

अशा प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करून, शासन निर्णय पारित केले जातील असे निरासंदिग्ध आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते. या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता तर लावल्या नाहीत ना? अशी भावना राज्यातील कर्मचारी शिक्षकांच्या मनात उत्पन्न झाली आहे.एकंदरीत वरील परिस्थितीमुळे राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक कमालीचे संतप्त आहेत. त्यामुळे गुरुवारी २९ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एकमुखाने घेण्यात आला आहे. कर्मचारी-शिक्षकांना दिलासा देणारी कार्यवाही करणे राज्य शासनाला सहज शक्य आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखवून शासनाने आगामी तीव्र संघर्ष टाळावा, अशी अपेक्षा समन्वय समि

७०० कॅमेरे, १० हजारांहून अधिक पोलिस, शार्पशूटर; स्वातंत्र्यदिनी अशी असेल दिल्लीची सुरक्षा

दिल्लीत १५ ऑगस्टच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात असून त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या कार्यक्रमासाठी ३,००० वाहतूक पोलिस अधिकारी, १०,००० पोलिस कर्मचारी आणि ७०० कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे तैनात करून सुरक्षा वाढवली आहे.

जाणून घेऊया सुरक्षेबाबत काय विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, आयजीआय एअर पोर्ट, रेल्वे स्थानके, बस स्टॅंड, मॉल्स आणि बाजारपेठांसह विविध ठिकाणी अतिरिक्त पोलिस दल आणि निमलष्करी दल तैनात.वाहतूक नियंत्रणासाठी तीन हजारांहून अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.राष्ट्रीय राजधानीतील प्रमुख जंक्शनवर

आणि लाल किल्ल्याला सीमेला जोडणाऱ्या रस्त्यांवरही वाहतूक पोलिस तैनात केले जातील.लाल किल्ल्यावर अनेक पातळ्यांवर सुरक्षा व्यवस्था असणार आहे.



७०० -आधारित फेशियल रिकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे

किल्ल्याच्या परिसरात बसवले जातील.पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील तेव्हा या मुघलकालीन किल्ल्यावर १०,००० हून अधिक सुरक्षा

कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी येणाऱ्या लोकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी पोलिस स्मार्टफोन आधारित ऑप्लिकेशन देखील वापरणार आहेत.पंतप्रधान आणि इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्नायपर, कमांडो, शार्पशूटर तैनात केले जातील.लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील हल्ल्याची चर्चा झाली आणि दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यावर भर दिला.दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी च्या पुणे मॉड्यूलचा सदस्य असलेल्या एका वॉटेड दहशतवाद्याला अटक केली.हॉटेल, गेस्ट हाऊस, पार्किंग

लॉट आणि रेस्टॉरंटची तपासणी केली जात असून भाडेकरू आणि नोकरांची पडताळणी केली जात आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिस उपायुक्त (उत्तर) मनोज कुमार मीना यांनी सांगितले की, स्थानिक रहिवासी आणि मार्केट वेल्फेअर असोसिएशनसोबतही बैठका घेतल्या जात आहेत. डीसीपी पुढे म्हणाले की, १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या २०,००० ते २२,००० हून अधिक पाहुण्यांसाठी पोलिस विस्तृत सुरक्षा व्यवस्था करत आहेत. मेट्रोचे सर्व दरवाजे उघडे राहणार आहेत. २४ तास पायी गस्त, सामुदायिक जागरूकता आणि मॉक ड्रिलचेही आयोजन केले जात आहे.

नागाव समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे अस्तित्व संपुष्टात ६ किलोमीटर चा बंधारा झाला उध्वस्त

बंधाऱ्या अभावी उधानाचे पाणी लोकवस्तीत शिरून हाहाकार माजण्याची भीती

तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पुढाकाराने संबंध कोकण किनारपट्टीला मिळाले होते बंधारे

अंतुलेंच्या कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण?

किनार पट्टीवरील भयभीत ग्रामस्थांचा सवाल

पाली /बेणसे (धम्मशील सावंत)

कोकणाला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय. या सागर किनार पट्टीची सुरक्षा ही येथील बंधाऱ्यांवर अवलंबून असते. याच उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पुढाकाराने संबंध कोकण किनारपट्टीकडे विशेष

लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर दिला होता. मात्र आजमितीस अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येतेय.

अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकीच एक. याठिकाणी असलेला ६ किमी चा बंधारा पूर्णपणे उध्वस्त झालाय. दगड गोटे निखळून पडलेत. सुरु ची झाडे उन्मळून पडली आहेत. मातीची मोठी धूप झालीय. अशातच उधान आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्याने हे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे झेपावत आहे. त्यामुळे किनार पट्टीवरील नागरिक, रिसॉर्ट मालक, व्यवसायिक भयभीत झाले आहेत. बंधाऱ्यामुळे जमिनीची धूप थांबते, सागराचे अतिवेगवान प्रवाहाचे पाणी बंधाऱ्यावर धडकून

शांत होते. तुफान वादळी वाऱ्यात, अति वृष्टीत देखील पाण्याच्या वेगवान प्रवाहाला रोखण्याचे काम बंधारा करतो. मात्र किनारपट्टीवर बंधारा नसेल तर जमिनीची धूप होते. सागराचे खारे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीत शिरते. येथील पिण्याच्या पाणी साठ्यात खारे क्षार मिसळून पाणी खारट होते. सुरुचे घनदाट बन उध्वस्त होतात. शिवाय समुद्र किनाऱ्यावरील हिरवळ देखील नष्ट होते. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात न्हास होतोय. निसर्ग सौन्दर्य समस्येकडे डोळे झाक करते. त्यामुळे येथील रहिवासी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी डॉ सचिन राऊळ म्हणाले की सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नागाव

समुद्र किनाऱ्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे, कारण येथील बंधारा पूर्णपणे नामशेष झाला आहे. सागराच्या वेगवान प्रवाहाने बंधारे उध्वस्त झाली आहेत. ४० ते ५० वर्षांपूर्वी ची झाडे उन्मळून पडत आहेत. रायगड जिल्ह्यातील अनेक समुद्र किनाऱ्या वरील बंधारे काही अशी सुस्थितीत आहेत, मात्र नागाव बंदर भुईसपाट झाले आहे, उधानाचे पाणी गावात शिरण्याची भीती वाढली आहे. कोणीही या समस्येकडे लक्ष देत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तत्पूर्वी उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. झंझरकाराने लवकरात लवकर इथं मजबूत, टिकावू बंधारा बांधून जनतेला सुरक्षित ठेवण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी डॉ राऊळ यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी केली.

आबलोलीच्या ज्ञानदा दिपक रेपाळ हिचा आमसभेत आम.भास्करशेट जाधव यांनी केला गौरव..!

आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील चंद्रकांत बाईत

विद्यालयातील कु.ज्ञानदा दिपक रेपाळ हिने इयत्ता १२ वी परिक्षेत विज्ञान शाखेतून गुहागर तालुक्यात

प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल गुहागर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री.भास्करशेट जाधव यांनी आमसभेत लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष व शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री.सचिनशेट बाबत आणि मान्यवरांच्या व शासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत कु.ज्ञानदा दिपक रेपाळ हिचा गौरव करून तीला शुभेच्छा दिल्या



कर्जत डेक्कन जिमखाना परिसरातील बेकायदेशीर, वाहनांवर कारवाई करण्याची मागणी



अशा प्रकारे गाड्या पार्किंग केल्याने त्यांच्यावर बंधन राहिलेले नाही अशा बेशिस्त अनधिकृत पार्किंग करित असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणीचे लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार पक्ष) कर्जत शहराध्यक्ष अॅड भाऊसाहेब मोरे यांनी कर्जत नगरपरिषद, पोलिस ठाणे कर्जत यांना देण्यात आले आहे.

कर्जत: (जयेश जाधव) कर्जत शहरामध्ये वाढते नागरिकरण होत असल्याकारणाने कर्जत नगरपरिषदेमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच कर्जत शहरामधील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. टू-व्हीलर, फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा उरत नसल्याकारणाने पि.डब्ल्यू.डि. ऑफिस कर्जत ते युको बँकच्या दरम्यानच्या रस्त्याला व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते स्टेशनपर्यंतच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात रिश्का, टू-व्हीलर, फोर व्हीलरचे पार्किंग केले जाते. शनिवार रविवारी लोकांना चालण्यासाठी देखील जागा नसते.

कर्जत नगरपरिषदेने संबंधीत पार्किंगची व्यवस्था गाड्या लावण्यासाठी योग्य ठिकाण उपलब्ध करून द्यावे, त्यामुळे डेक्कन जिमखान्यामधील लोकांना रस्ते मोकळे करून देण्यास हातभार लावावा. तरी ह्या समस्येबाबत आपण शनिवार-रविवारी दोन ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करून होणाऱ्या गाड्यांच्या गर्दीला आवर घालावा, ही स्थानिक नागरिकांकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मागणी केली जात आहे.

आरबीआयने ठोठावला २ बँकांसह ५ जणांना दंड

मुंबई : सर्व बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआय कोणत्याही बँकेवर कारवाई करू शकते. गेल्या काही दिवसांपासून आरबीआय अॅक्शन मोडमध्ये आहे.

सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी आरबीआयने ५ मोठ्या कंपन्यांवर कारवाई केली आहे. या ५ कंपन्यांमध्ये २ बँका आणि ३ वित्त कंपन्यांचा समावेश आहे.

आरबीआयने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई केली आहे. आरबीआयने सीएसबी बँकेला १.८६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

वित्तीय सेवांच्या आऊटसोर्सिंगमधील जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहिता संबंधित काही सूचनांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने युनियन बँक ऑफ इंडियाला १.०६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. युनियन

बँकेला नो युवर कस्टमरशी (केवायसी) संबंधित काही नियमांचे पालन न केल्यामुळे आणि इतर कारणांमुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

कोणत्या आहेत कंपन्या? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुथूट हाऊसिंग फायनान्सला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या गृहनिर्माण वित्त कंपन्या (रिझर्व्ह बँक)सूचना, २०२१ च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल कंपनीवर हा दंड

ठोठावण्यात आला आहे. निडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेडलाही दंड ठोठावण्यात आला असून आरबीआयने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर आरबीआयने अशोका विनियोग लिमिटेड कंपनीला ३.१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने म्हटले आहे की आर्थिक व्यवहारांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल या दोन कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

हिंडेनबर्गचा अहवाल विरोधकांच्या पिपाण्या

हिंडेनबर्ग अहवालात अदानी यांच्या समूहाचा संबंध असल्याच्या आरोपांनी पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे. हिंडेनबर्ग यांच्या दाव्यांनुसार त्यांच्या अहवालात गेल्या दोन वर्षांपूर्वीही असाच आरोप केला होता आणि त्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते. सेबीच्या अध्यक्ष माधवी बूच यांनी हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्याचवेळी हे आरोप म्हणजे निराधार आणि चारित्र्यहिनाचा प्रयास असल्याचे म्हटले आहे. हे आरोप म्हणजे कोणत्याही सच्चाईपासून अलिप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तवात हिंडेनबर्गचा आरोप होता की, बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांचा अदानी मनी सायफर्मिंग घोटाय्यात वापरला गेलेला पैशाचा म्हणजे ऑफशोर हिस्सेदारीत सहभाग होता.

बूच पती-पत्नींनी म्हटले आहे की, आमच्यावर केले गेलेले आरोप हे निराधार तर आहेतच, पण आमचे आतापर्यंतचे पुस्तक हे उघड्या पुस्तकासारखे आहे. आम्हाला कोणतीही वित्तीय कागदपत्रे दाखवण्यात कसलीही अडचण नाही. इतका सुस्पष्ट खुलासा केल्यानंतरही हिंडेनबर्ग यांच्या आरोपांचा आधार घेऊन भारतातील विरोधी पक्ष या विषयावर बवाल माजवत आहेत याचे कारण सुस्पष्ट आहे. ते म्हणजे हिंडेनबर्ग यांच्या आरोपांचा आधार घेऊन त्यांना पंतप्रधान मोदी आणि अदानी यांना लक्ष्य करायचे आहे.

गेल्या १०ऑगस्टला हिंडेनबर्ग यांच्याकडून आरोप केला गेला की,

माधवी बूच यांनी अदानी सायफर्मिंग स्कॅंडलमध्ये वापरल्या गेलेल्या पैशात हिस्सेदारी होती. अदानी यांच्याशी संबंध असल्यामुळे सेबी या प्रकरणी काहीही कारवाई करण्यास तयार नव्हता. पण हे झाले आरोप-प्रत्यारोपांचे. पण भारताचे यात नुकसान झाले आहे ते अभूतपूर्व आहे. हिंडेनबर्ग कायम भारताविरोधात आणि विशेषतः मोदी सरकारविरोधात आरोप करण्यात पुढे असतो. कारण उघड आहे, ते म्हणजे त्यांना कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकारला बदनाम करायचे आहे. त्यामुळे मोदी यांना बदनाम करून कशी तरी त्यांची प्रतिमा खराब करायची हा देशातील विरोधी पक्षांचा प्रबळ असा अजेंडा आहे.

पण देशातील जनता सूज आहे आणि ती अशा गैरप्रकार करणाऱ्यांच्या धोक्यात येणार नाही, असा विश्वास आहे. आता हिंडेनबर्ग या शॉर्ट सेलर कंपनीने आपल्या तोफा पुन्हा अदानी आणि त्याद्वारे मोदी यांच्याविरोधात डागण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांचे लक्ष्य सेबीच्या अध्यक्ष माधवी बूच आहेत. बूच दांपत्यांवर केलेला आरोप हा भडकवणारा आणि दिशाभूल करणारा आहे.

गेल्या जानेवारीत सर्वोच्च न्यायालयाने सेबी या प्रकरणाची व्यापक आणि सर्वसमावेशक चौकशी करत आहे आणि त्यांच्या चौकशीतून जे सत्य येईल ते योग्य असेल असा निर्वाळा दिला होता. पण तरीही आताही या प्रकरणी पुन्हा वेगळी जेपीसी नेमण्याची मागणी करणे हे विरोधकांच्या षडयंत्राचा वास येणारे आहे. त्याच वेळेस

सर्वोच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले होते की, विशेष चौकशी पथकाकडे या प्रकरणाची चौकशी देण्याची काहीच गरज नाही. तरीही भारतातील विरोधक या प्रकरणाचे भांडवल करून मोदी सरकारविरोधात मुद्दा उपस्थित करण्यासाठी त्याची ढाल म्हणून उपयोग करत आहेत. हे त्यांच्या क्षुद्रपणाचे निदर्शक आहे. हिंडेनबर्ग यांनी आरोप केला आहे की, बूच दांपत्यांनी आपल्याकडील कथित हिस्सेदारीच्या रकमेचा विनियोग करून, त्याचा उपयोग करून अदानी समूहात पैशाची हेराफेरी केली. पण या आरोप-प्रत्यारोपांमध्ये भारतातील विरोधी पक्षांची गोची झाली आहे. कारण त्यांना हे नक्की काय प्रकरण आहे तेच समजत नाही. त्यामुळे त्यांना नेहमीप्रमाणे मोदी यांना शिच्या घालायच्या पण त्या कशामुळे हे समजत नाही.

बूच दांपत्यांचा आरोप खरा आहे की, सेबीच्या विश्वासाहतेवरच हिंडेनबर्ग आरोप करत आहे. त्याविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा घायला हवा, पण विरोधी मात्र मोदी यांच्या द्वेषाने पछाडले आहेत, त्यामुळे ते एक होऊ शकत नाहीत. खरी गोष्ट अशी आहे की, जितके मोठे उद्योग समूह तितके त्यातील घोटाले मोठे असे चित्र देशात तयार झाले आहे. हिंडेनबर्ग त्याला अपवाद नाही. एकीकडे सचोटीने उद्योग करून देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करणारे काही उद्योग समूह देशात असताना अल्पावधीत पुढे जाण्यासाठी काहीही मार्ग वापरणारे उद्योग समूह आहेत. त्यापैकीच एक आहे हिंडेनबर्ग.

हिंडेनबर्गने यावेळी थेट सेबीमध्ये व्हिसलब्लोअर असलेल्या सेबीवर हल्ला बोल केला आहे. हे निश्चितच भारतासाठी वाईट आणि खेदजनक आहे. माधवी बूच यांनी अदानी समूहावर कारवाई केली नाही कारण त्यांचे त्यात हितसंबंध दडले आहेत, असा आरोप हिंडेनबर्ग यांचा आहे. बूच यांनी तो फेटाळला आहे हे खरे आहे. मागेही अदानी समूहावर हिंडेनबर्गने आरोप केले तेव्हा त्या उद्योगाचे शेअर्स कोसळले होते आणि त्यांचा एक व्यवहार झाला नव्हता. पण आताही तसेच करायचे हिंडेनबर्गच्या मनात होते. पण तसे काही यंदा होणार नाही. या प्रकरणाची चौकशी झाली मात्र पुढे काहीच निष्पन्न झाले नाही. तेव्हा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठे उद्योग समूह असा गैरप्रकार करतात हे समोर आले होते. तेव्हा काहीच झाले नाही म्हणून हा दुसरा धक्का देण्यात आला असावा असे मानण्यास जागा आहे. कारण यंदा विरोधी पक्षांची स्थिती पूर्वीपेक्षा जास्त प्रबळ आहे आणि काँग्रेस आता जवळपास शंभर लोकसभेच्या जागा घेऊन आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि विरोधी पक्ष हे ताकदवान झाल्याचे समजत आहेत. पण त्यांनी कितीही ताकदवान झाल्याच्या गमजा केल्या तरीही विरोधी पक्षांना हिंडेनबर्गचा भस्मासू गिळकृत केल्याशिवाय राहणार नाही. यात खरे म्हणजे पहिल्या वेळेसच परिस्थिती सरकारने समोर आणून खरे काय ते लोकांसमोर ठेवले असते, तर हे सारेच प्रकरण पुढे टाळता आले असते.

व्हेज भाज्यांसोबत मटण-मासेही महागले

विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती

त्यामुळे आवक कमी झाली. तर श्रावणात अनेकजण मासे-मटण खाणे टाळत असल्याने



गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. तर दुसरीकडे आता श्रावण सुरू असताना भाज्यांसोबत मटण-मासेही महाग झाले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. श्रावणात पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. महागाईचा कहर सुरूच असून सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे. डाळी, मटण, मासे देखील महाग झाले आहेत. बदलत्या हवामानामुळे टोमॅटो, कोबी, मेथीसह इतर भाजीपाला रोगाच्या विळख्यात आले आहेत

भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांसोबत किरकोळ बाजारात देखील जवळपास सर्वच भाजीपाल्याने प्रति किलो भावात शंभरी गाठली असून भाजीपाल्यासोबत डाळी, चिकन, मटण, मासेही महाग झाले आहेत. त्यामुळे महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असून गगनाला भिडलेल्या महागाईचा सर्वांत जास्त फटका गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना बसत आहे.

संत निरंकारी मिशन खरसई ब्रांच गोरगाव रायगड विभागाच्या वतीने वडगांव (वडघर)या ठिकाणी २२५ झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

नांदवी पुरार : नितेश पुरारकर
जगभरात मोठ्या संख्येने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे ऑक्सिजन चे प्रमाण कमी

सदर उपक्रमाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन देशभरातील ६०० हून अधिक ठिकाणी रविवारी (११ऑगस्ट) रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत करण्यात आले.



होऊन दूषित वातावरण अर्थात (प्रदूषण) होत असल्याने विश्वातील मानव तसेच इतर जीव घटकांच्या कल्याणासाठी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व पू.निरंकारी राजपिता रमितजी यांचे दिव्य मार्गदर्शन व आर्शिवादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने २०२१ साली 'वननेस वन' अर्थात लघुवन (समूह वृक्षारोपण) नामक मेगा परियोजना सुरु करण्यात आली.

सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व पू.निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन पवित्र आदेशानुसार संत निरंकारी मिशन खरसई ब्रांच गोरगाव रायगड विभाग. वडगांव (वडघर)येथे झोनल प्रमुख- प्रकाश जी म्हात्रे तसेच गोरगाव विभागातील मिलिंद गांधी जी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवादल महात्मा. बेहनजी तसेच शिरवली. हरकोल. पुरार. गोवेले कॉड आणि वडघर सादसंगतने २२५ झाडे लावून वृक्षारोपण केले. झाडांचे पुढील तीन वर्षे संगोपन करून रोपट्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर करण्याचे प्रण घेतले आहे.

नेने महाविद्यालयात स्वच्छता मोहिम संपन्न!

अलिबाग प्रतिनिधी
राजेश बाष्टे:
दि.१३ऑगस्ट पेण एज्युकेशन सो. च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि हर घर तिरंगा मोहिमेचे औचित्य साधून रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रम मासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. यु. ए. खाडिलकर, रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. टी. डी. माळवे, डॉ. एस.डी.लकडे, डॉ. एस. ए. पितळे, विविध शाखांचे मान्यवर प्राध्यापक आणि रा.से.यो.चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. यु. ए. खाडिलकर यांनी

युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत स्वच्छता मोहीमेत हिरीरीने सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे

कार्यकर्तृत्वावर देशाचे उज्वल भविष्य अवलंबून असल्याने तरुणाईने यासाठी आपापल्या परीने प्रामाणिक

विविध वर्गखोल्या, व्हरांडा आणि सर्व परिसराची स्वच्छता केली.यानंतर जमा झालेल्या कचऱ्याची योग्य



पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता समाप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून अल्पोपहार देण्यात आला. तऱ्हेने नेने महाविद्यालयात युवा दिन आणि हर घर तिरंगा मोहिम आगळ्यावे गळ्या पद्धतीने राबविण्यात आली.या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थ्यांनी रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. माळवे, डॉ.लकडे, डॉ. पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

कौतुक केले आणि त्यांना समाजहितासाठी सदैव दक्ष राहण्याचे आवाहन केले. तर रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. टी. डी. माळवे यांनी युवा पिढी ही देशाची ताकद असून या तरुणाईच्या

प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले. ज्ञ यानंतर स्वच्छतेची शपथ घेऊन प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. सदर मोहिमेत स्वयंस्फुर्तीने सहभागी होत रा. से. यो. च्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील

आली.या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थ्यांनी रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. माळवे, डॉ.लकडे, डॉ. पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

वाचक विचार

बालकवींचे स्मारक केव्हां !

निसर्ग कवितांनी जनमनाला आनंद देणारे, बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे धरणगाव या जन्मगावी स्मारक व्हावे अशी सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या जयंतीनिमित्ताने साहित्यिक, साहित्य प्रेमींची इच्छा, संकल्पना मांडण्यात आली. परंतु या प्रदीर्घ कालावधीतही दुर्दैवाने आजवर स्मारक पूर्णत्वास मात्र गेलेले नाही किंबहुना ते दुर्लक्षित राहिलेय याची खंत वाटते. निधी अभावी अथवा अन्य कारणास्तव बालकवींचे रखडलेले स्मारक शक्य तितका लवकर संबंधितांकडून पूर्णत्वास जाऊन देखण्या स्वरूपात उभे रहावे.

विश्वनाथ पंडित
ठाणे


सार्वजनिक वाचनालय अलिबाग तर्फे ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांना अभिवादन

अलिबाग प्रतिनिधी
राजेश बाष्टे:

दि.१२ऑगस्ट भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय अलिबाग येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाचे जेष्ठ संचालक नागेश कुळकर्णी यांच्या हस्ते डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय अलिबागचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, सहाय्यक ग्रंथपाल सौ.रजिता माळवी, प्रकाश टेंबुलकर, अभय हातणकर, हेमंत राऊत अमित

धुमाळ,सौ.अर्चना माळवी तसेच वाचकवर्ग या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून

बोलतांना जेष्ठ संचालक ग्रंथमित्र नागेश कुळकर्णी यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल सांगितले की,ग्रंथालयाच्या विकासात डॉ. रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे.देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार डॉ रंगनाथन यांनी रुजविला,नंतर तो जोपासण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले.ज्ञ यावेळी सार्वजनिक वाचनालय आणि अलिबाग ग्रंथालयाचे ग्रंथपाल तसेच महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त भालचंद्र वर्तक, सहाय्यक ग्रंथपाल सौ.रजिता माळवी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.



कुंबळे गावचे समाज सेवक अखतर कमाने यांनी धाडस दाखवले आणि गावामध्ये मोहल्यातील वावेकर याचे घरी प्रवेश केलेल्या सात फुटी नागाला पकडून धाडसाने बाहेर काढले. यांचे या धाडसाचे कुंबळे गावचे ग्रामस्थान कडून कौतुक करण्यात आला.

सुधागड तालुक्यात महसूल संयुक्त दिन साजरा एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा

रायगड जिल्हा उत्तर प्रतिनिधी मंगेश यादव:
सुधागड तालुक्यात संयुक्त पंधरवडा दिन दिनांक १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी दिव्यांग तपासणी व मार्गदर्शन शिबिर तसेच दिव्यांग विविध योजनांचे आयोजन करण्यात आले होते. महसूल सप्ताह अंतर्गत एक हात मदतीचा दिव्यांग यांच्या कल्याणाचा संयुक्त उपक्रम यावेळी राबविण्यात आला. दिव्यांगांची मोफत तपासणी करून मोफत प्रमाणपत्र देण्यात आले. हजारो दिव्यांग यांनी



या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी तहसीलदार उत्तम कुंभार, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे,

निवासी तहसीलदार भारत फुलपगारे, तहसील कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग कर्मचारी, श्री साईनाथ जी पवार राज्याध्यक्ष कर्मचारी महाराष्ट्र संघटना प्रशांत काळे कनिष्ठ सहाय्यक समाज कल्याण विभाग, पंचायत समिती कार्यालय सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्र सुधागड डॉक्टर मढवी, उप आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी तसेच आदर्श गाव व इंडिया व एम जी एल विकास नाक, कान, घसा आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले. अलिबाग, सुधागड

शासकीय अधिकारी कर्मचारी यामध्ये काम करणारे संस्थापक अध्यक्ष शैलेश रमेश सोनकर जागृती अपंग कल्याणकारी संस्था सुधागड पाली यांच्या सहकार्यातून हा दिव्यांगांचा प्रमाणपत्र व उपकरणांचा वाटप करण्यात आला. हे कार्यक्रम भक्त निवास क्रमांक एक येथे आयोजित करण्यात आले होते. वरील समस्त अधिकारी व कर्मचारी यांच्या हातभार व मदतीने महसूल पंधरवडा संयुक्त दिनी अपंग कल्याणकारी संस्था सुधागड पाली यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बहुसंख्य दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित राहून यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन सोशल मिडिया व आयटी सेल गुहागर तालुका अध्यक्षपदी आबलोलीचे पत्रकार श्री.संदेश कदम यांची नियुक्ती..!

आबलोली (प्रतिनिधी)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या रिपब्लिकन सोशल मिडिया व आयटी सेल गुहागर तालुका अध्यक्षपदी आबलोलीचे पत्रकार श्री.संदेश तुकाराम कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र पत्रकार श्री.संदेश कदम यांना पाठवीण्यात आले आहे.या पत्रात असे म्हटले आहे की,पत्रकार संदेश कदम आपल्याला हे कळवीताना आम्हांला आनंद होत आहे की, रिपब्लिकन सोशल मिडिया व आयटी सेलच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.आपल्या कडून पक्षाला असलेल्या अपेक्षा आपण निश्चितच पूर्ण कराल ह्याचा आम्हांला पूर्ण विश्वास आहे.राष्ट्रीय अध्यक्ष नाम.डॉ.रामदास आठवले साहेबांच्या

नेतृत्वाखाली आपण आपल्या नव्या भूमिकेत उत्कृष्ट योगदान देऊन,पक्ष संघटना बळकट कराल ह्या विश्वासासह आम्ही आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा देतो असे लेखी नियुक्ती पत्र आयटी सेलचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री.प्रशितोष कदम यांच्या सहिने पत्रकार श्री.संदेश कदम यांना पाठवीण्यात आले असून पत्रकार श्री.संदेश कदम यांचे वर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर या राजकीय पक्षांचे वतीने तसेच गुहागर तालुक्यातून सर्वच समाजातील सामाजिक, धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आणि विविध पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांकडून व आबलोली पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत

